



July 30, 2025

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400001
Scrip Code : 507205

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, Block-G,
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai-400 051.
Symbol : TI

Sub: Newspapers publication of Extraordinary General Meeting of the Company

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the newspaper cuttings of the Notice of Extraordinary General Meeting of the Company to be held on August 20, 2025, published in the following newspapers:

- i. Business Standard (English)
- ii. Kesari (Marathi)

We request you to take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully,


For Tilaknagar Industries Ltd.

Minuzeer Bamboat
Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

Corp. Office: Industrial Assurance Building, 3rd Floor,
Churchgate, Mumbai, Maharashtra - 400 020, India
P +91 (22) 2283 1716/18 **F** +91 (22) 2204 6904
E tiliquor@tilind.com
CIN: L15420PN1933PLC133303

Regd. Office: P.O. Tilaknagar, Tal. Shrirampur,
Dist. Ahmednagar, Maharashtra - 413 720, India
P +91 (2422) 265 123 / 265 032 **F** +91 (2422) 265 135
E regoff@tilind.com
Web: www.tilind.com



EDELWEISS

MUTUAL FUND

Edelweiss House, Off C.S.T Road, Kalina, Mumbai – 400098

NOTICE

ANNUAL REPORT AND ABRIDGED ANNUAL REPORT OF THE SCHEMES OF EDELWEISS MUTUAL FUND FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2025

NOTICE is hereby given to the Unit holders of Edelweiss Mutual Fund (“the Fund”) that in accordance with Regulation 54 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with Paragraph 5.4 of Master Circular for Mutual Funds dated June 27, 2024, the Annual Report and Abridged Summary of the Annual Report of the Schemes of the Fund for the year ended March 31, 2025 have been hosted on the website of the Fund viz. www.edelweissmf.com and on the website of AMFI viz. www.amfindia.com.

Investors can request for physical copy of Annual Report or Abridged Summary of the Annual Report through any of the following modes:

a. **Telephone:** By giving a call at our Customer Service Centre on 1800 425 0090 (Toll Free No) / 91 40 23001181 (Non Toll-Free No.)

b. **Email:** By writing an email to EMFHelp@edelweissmf.com.

c. **Letter:** By submitting a letter at any of the Investor Service Centres of the AMC as listed on the website of the Fund viz. www.edelweissmf.com or to KFTL at KFin Technologies Ltd., 301, The Centrium, 3rd Floor, 57, Lal Bahadur Shastri Road, Nav Pada, Kurla (West), Mumbai – 400 070, Maharashtra, India.


Unit holders are requested to take note of the above.

For Edelweiss Asset Management Limited
(Investment Manager to Edelweiss Mutual Fund)
Sd/-
Radhika Gupta
Managing Director & CEO
(DIN: 02657595)

Place : Mumbai
Date : July 29, 2025

For more information please contact:
Edelweiss Asset Management Limited (Investment Manager to Edelweiss Mutual Fund)
CIN: U65991MH2007PLC173409
Registered Office & Corporate Office: Edelweiss House, Off C.S.T Road, Kalina, Mumbai – 400 098.
Tel No: +91 22 4097 9737, Toll Free No. 1800 425 0090 (MTNL/BSNL), Non Toll Free No. 91 40 23001181, Fax: +91 22 40979878,
Website: www.edelweissmf.com

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS,
READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



GOLKUNDA DIAMONDS & JEWELLERY LTD

CIN No.: L36912MH1990PLC058729
Regd. Office: G-30, Gems & Jewellery
Complex III, Seepz, Andheri (E), Mumbai 400 096

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2025
(Rs. in Lakhs)

Particulars	Quarter ended June 30, 2025	Quarter ended Mar 31, 2025	Quarter ended June 30, 2024	Year ended Mar 31, 2025
	Reviewed	Reviewed	Reviewed	Audited
Income from operations	6,943.73	6,180.68	6,000.67	25,244.42
Net Profit before Tax & Exceptional Item	419.57	323.11	473.12	1,617.01
Net Profit before Tax & after Exceptional Item	419.57	323.11	473.12	1,617.01
Net Profit after Tax & Exceptional Item	313.57	229.70	354.12	1,181.52
Other Comprehensive income	13.27	75.78	1.05	57.40
Total Comprehensive Income and Other				
Comprehensive Income after tax	326.84	305.48	355.17	1,238.93
Equity Share Capital	696.41	696.41	696.41	696.41
Reserves (excluding Revaluation Reserve)				
Earnings Per Share (before/after extraordinary items) (of Rs.10/- each)				
(a) Basic:-	4.50	3.30	5.08	16.97
(b) Diluted:-	4.50	3.30	5.08	16.97

Notes :-

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges on 29th July,2025 under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and the company website (www.golkunda.com).
- The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act,2013 read with relevant rules issued there under.

For Golkunda Diamonds & Jewellery Ltd
Sd/-
Arvind Dadha
(Managing Director)

Place : Mumbai
Dated : 29th July, 2025

Market wisdom,
straight from the
sharpest minds
in the game.

Cut through the noise every day
with expert columns that decode
trends before they unfold,
only in Business Standard.

To book your copy,
SMS [reaches to 97575 or](tel:912240979878)
email order@bstandard.in



Business Standard
Insight Out

NORTHERN ARC CAPITAL LIMITED

CIN: L65910TN1989PLC017021

Regd. Office: IITM Research Park, Phase I, 10th Floor, Kanagam Village, Taramani, Chennai - 600 113

Statement of Unaudited Consolidated Financial Results
for the quarter ended 30 June 2025
(All amounts are in Indian rupees in lakhs, unless otherwise stated)

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		30 June 2025	31 March 2025	30 June 2024	31 March 2025
		Unaudited	Audited (Refer Note h)	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	60,543.32	60,251.92	57,774.20	234,161.03
2	Net Profit for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	10,436.51	3,500.56	12,345.00	38,608.06
3	Net Profit for the period before tax, (after exceptional and / or extraordinary items)	10,436.51	3,500.56	12,345.00	38,608.06
4	Net Profit for the period after tax, (after exceptional and / or extraordinary items)	7,824.82	3,837.67	9,361.42	30,131.81
	Owners of the holding company	8,105.17	3,776.16	9,349.11	30,454.79
	Non-controlling Interest	(280.35)	61.51	12.31	(322.98)
5	Total Comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	8,268.84	2,675.18	7,979.98	27,201.93
	Owners of the holding company	8,547.90	2,615.64	7,966.94	27,528.10
	Non-controlling Interest	(279.06)	59.54	13.04	(326.17)
6	Paid up Equity Share Capital	16,141.18	16,137.93	8,945.99	16,137.93
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	337,042.29	327,286.94	258,528.22	327,286.94
8	Securities Premium	171,689.88	170,907.01	122,522.50	170,907.01
9	Net worth (Equity and preference share capital + Reserve and surplus excluding revaluation reserve)	353,183.47	343,424.87	277,692.81	343,424.87
10	Paid up Debt Capital / Outstanding debt	-	-	-	-
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-
12	Debt Equity Ratio (Refer note b)	2.68	2.87	3.22	2.87
13	Earnings per share (of Rs. 10 each) (not annualised for quarter ends)	5.02	2.34	10.46	20.08
	Basic	4.98	2.33	6.65	20.03
	Diluted				
14	Capital Redemption Reserve	3,467.00	3,467.00	3,467.00	3,467.00
15	Debt Redemption Reserve (Refer note c)	NA	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio (Refer note d)	NA	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio (Refer note d)	NA	NA	NA	NA

- Notes:
- a

The Sl. No. 1 to 5 and 13 are extracts from the detailed format of statement of unaudited consolidated financial results for the quarter ended 30 June 2025 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the statement of unaudited consolidated financial results for the quarter ended 30 June 2025 are available on the websites of the stock exchange and the Company.
- b

Debt-equity ratio is (debt securities+ borrowings (other than debt securities)+subordinated liabilities) / net worth i.e. equity share capital + instruments entirely equity in nature + other equity.
- c

As per Rule 18(7)(b)(ii) of Companies (Share Capital and Debenture) Rules 2014 read with the Companies Act 2013, Debenture Redemption Reserve is not required to be created for issue of privately placed debentures by Non-Banking Finance Companies registered with Reserve Bank.
- d

Debt service coverage ratio and Interest service coverage ratio is not applicable for Non Banking Finance Company (NBFC) and accordingly no disclosure has been made.
- e

The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time, prescribed under section 133 of the Companies Act 2013 ("the Act") read with relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India. Any application guidance/ clarifications/ directions issued by the Reserve Bank of India or other regulators are implemented as and when they are issued/ applicable. These unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 29 July 2025 and have been subjected to a limited review by the statutory auditors of the Holding Company. The auditors have issued an unmodified opinion on the financial results.
- f

In terms of the requirement as per RBI notification no. RBI/ 2019/170 DOR (NBFC) CC PD No. 109/22 10.106/2019-20 dated 13 March 2020 on implementation of Indian Accounting Standards. Non Banking Financial Companies (NBFCs) are required to create an impairment reserve for any shortfall in impairment allowances under Ind AS 109 and income recognition asset classification and provisioning (IRACP) norms (including provision on standard assets). The impairment allowances under Ind AS 109 made by the Company exceeds the total provision required under IRACP (including provision on standard assets) as at 30 June 2025 and accordingly, no amount is required to be transferred to impairment reserve.
- g

In compliance with regulations of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, limited review of financial results for the quarter ended 30 June 2025 has been carried out by the Statutory Auditors of the Company.
- h

Figures for the quarter ended 31 March 2025 are derived in the standalone financial results by deducting the reported year to date figures for the period ended 31 December 2024 which were subject to limited review, from audited figures for the year ended 31 March 2025.
- i

For the items referred in sub - clauses (a), (b), (d) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) Bombay Stock Exchange and National Stock Exchange of India Limited in annexure 1 annexed to the unaudited standalone financial results, which can be accessed on the URL <https://www.northernarc.com/financial-results>.

Place : Mumbai
Date : 29 July 2025



Ashish Mehrotra
Managing Director & CEO

BMW INDUSTRIES LIMITED

Regd Office: 119, Park Street White House, 3rd Floor, Kolkata – 700 016
Phone: 033 4007 1704; Fax: 033 2226 8882; Email: info@bmwil.co.in; Website: www.bmwil.co.in
CIN: L51109WB1981PLC034212

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

Sl. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter ended		Year Ended	Quarter ended		Year Ended		
		30.06.2025 Unaudited	31.03.2025 Audited		30.06.2025 Unaudited	31.03.2025 Audited			
1	Total Income from Operations (Net)	13498.93	14721.51	15349.94	56643.22	15354.32	16152.39	17547.10	63868.86
2	Net Profit/(Loss) for the period (before tax exceptional and/or extraordinary items)	1426.73	1968.87	2323.96	7802.85	2009.13	2319.90	2940.26	9979.25
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	1426.73	1968.87	2323.96	7802.85	2009.13	2319.90	2940.26	9979.25
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	1064.32	2007.69	1729.03	6359.51	1514.88	1766.89	2216.32	7484.30
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1064.06	2016.00	1725.91	6358.45	1517.03	1782.70	2213.68	7492.87
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Re.1/- per share)	2250.86	2250.86	2250.86	2250.86	2250.86	2250.86	2250.86	2250.86
7	Reserves excluding Revaluation Reserve				67155.22				70908.15
8	Earnings Per Share (EPS)* Basic & Diluted (in Rs.)	0.47	0.89	0.77	2.83	0.67	0.78	0.98	3.33

*EPS are not annualized for the interim periods.

Notes:

1.

The above Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their respective meetings held on July 28, 2025. These Unaudited Financial Results of the Company are prepared in accordance with Indian Accounting Standards ("referred to as Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time and the provisions of the Companies Act, 2013.

2.

The "Limited Review of the Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2025 pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out by the Statutory Auditors. An unmodified report has been issued by them thereon.


3.

The figures for the quarter ended March 31,2025 are the balancing figures between the audited figures in respect of full Financial Year ended March 31,2025 and the unaudited year to date figures upto December 31,2024.

4.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The aforesaid Unaudited Financial Results are available on the website of the Company, www.bmwil.co.in and also on the website of the BSE Limited, www.bseindia.com and Calcutta Stock Exchange of India Limited, www.cse-india.com, where the shares of the Company are listed and also can be accessed by scanning the Quick Response Code available below.

For and on behalf of the Board
Sd/-
Ram Gopal Bansal
Whole Time Director
DIN: 00144159



Place : Kolkata
Date : 28th July, 2025

NORTHERN ARC CAPITAL LIMITED

CIN: L65910TN1989PLC017021

Regd. Office: IITM Research Park, Phase I, 10th Floor, Kanagam Village, Taramani, Chennai - 600 113

Statement of Unaudited Standalone Financial Results
for the quarter ended 30 June 2025
(All amounts are in Indian rupees in lakhs, unless otherwise stated)

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		30 June 2025	31 March 2025	30 June 2024	31 March 2025
		Unaudited	Audited (Refer Note i)	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	59,058.40	58,968.00	56,127.92	228,411.42
2	Net Profit for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	13,810.99	4,799.35	10,940.63	44,171.77
3	Net Profit for the period before tax, (after exceptional and / or extraordinary items)	13,810.99	4,799.35	10,940.63	44,171.77
4	Net Profit for the period after tax, (after exceptional and / or extraordinary items)	10,358.41	4,673.79	8,147.78	34,261.50
5	Total Comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	10,789.45	3,528.09	6,759.00	31,360.71
6	Paid up Equity Share Capital	16,141.18	16,137.93	8,945.99	16,137.93
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	336,774.42	324,777.53	250,890.33	324,777.53
8	Securities Premium	171,689.89	170,907.02	122,522.51	170,907.02
9	Net worth (Equity and preference share capital + Reserve and surplus excluding revaluation reserve)	352,915.60	340,915.46	270,054.93	340,915.46
10	Paid up Debt Capital / Outstanding debt	-	-	-	-
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-
12	Debt Equity Ratio (Refer note b)	2.66	2.87	3.32	2.87
13	Earnings per share (of Rs. 10 each) (not annualised for quarter ends)	6.42	2.90	9.11	22.59
	Basic	6.36	2.89	5.78	22.53
	Diluted				
14	Capital Redemption Reserve	2,660.00	2,660.00	2,660.00	2,660.00
15	Debt Redemption Reserve (Refer note c)	NA	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio (Refer note d)	NA	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio (Refer note d)	NA	NA	NA	NA

Place : Mumbai
Date : 29 July 2025



Ashish Mehrotra
Managing Director & CEO



माणिकदोंडी येथे पाण्याच्या

वादातून माय-लेकास मारहाण

पाथर्डी, (वार्ताहर) :

तालुक्यातील माणिकदोंडी येथे पाण्याच्या किरकोळ वादावरून गावातील संगणक परिचारक व त्याच्या आईला तिघांनी मिळून मारहाण केल्याची घटना २७ जुलै दुपारी घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात दीपक भाऊसाहेब तोडकर (वय ४०, रा. माणिकदोंडी, ता. पाथर्डी) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. माणिकदोंडी ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचारक म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी ते किराणा सामान आणण्यासाठी जात असताना गावातील अफजल छोटेखा पठाण व राजू शब्बीर पठाण हे दोघे रस्त्याच्या कडेला उभे होते. अफजल पठाण याने पाणी का सोडत नाही? असे विचारून भाऊसाहेब तोडकर यांना शिवी-गाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मारहाण केली.

...तर यशाची इमारत बांधणे शक्य : प्राचार्य डॉ. कांबळे

श्रीरामपूर, (वार्ताहर) : विद्यार्थी दशेपासून प्रयत्नांत सातत्य, जिद्द आणि परिश्रम घेतले तर हमखास यश मिळते. उद्दिष्टाची बांधणी जर सुरुव-ातीलाच केली तर यशाची इमारत बांधणे सहज शक्य होते. विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याला आकार द्यायला नेहमी तत्पर असले पाहिजे त्यातून त्यांचे भविष्य घडते असे प्रतिपादन डाकले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी विद्यार्थी संवाद या कार्यक्रमात केले.

या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रो. डॉ. सादिक सय्यद, विभागप्रमुख डॉ. अनिकेत खत्री, डॉ. संतोष घंगाले व प्रा. संतोष तांबे उपस्थित होते. वाणिज्य शाखेचे अन्य साधारण महत्त्व पटवून सांगताना विविध समर्पक उदाहरणे दिली. विद्यार्थी हे मूलतः संकारक्षम असतात त्यामुळे त्यांनी स्वतः आपल्या भविष्याचा वेध घ्यावा व त्यादृष्टीने जोरदार तयारी करावी असे मार्गदर्शन



त्यांनी यावेळी केले.

सततचा शिक्षकांशी संवाद, सकारात्मकता व शिकण्याची आवड यामुळे विद्यार्थी आदर्शवत बनू शकतो असे ते म्हणाले. झपाट्याने बदलत्या युगात वाणिज्य शाखेला सुवर्णकाळ आलेला असून विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये अगमत करून त्यातून यशाचा मार्ग शोधायचा असतो, त्यात महाविद्यालयात नेहमी विद्यार्थ्यांच्या सोबत असेल याचे ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या संवादाच्या वेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलच्या उपाध्यक्षपदी सबाजी गागरे

अल्हानगर : खडकवाडी (ता. पारनेर) सोसायटीचचे संचालक भाऊसाहेब उर्फ सबाजी गागरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेलच्या पारनेर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार व आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी कृषी भूषण विकासराव रोकडे, युवा नेते दिलीप दाते, खडकवाडी सोसायटीचे संचालक अरुण गागरे, पारनेर तालुका जैन महासंघ उपाध्यक्ष प्रसाद कर्नावट, सामाजिक कार्यकर्ते अविनाश ढोकळे, सामाजिक कार्यकर्ते निलेश खोडदे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार दाते म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते सबाजी गागरे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे व त्यांचा नागरिकांमध्ये जनसंपर्क दांडगा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेलच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड केली.

यावेळी सकाराला उत्तर देत सबाजी गागरे म्हणाले की, पक्षाच्या ध्येय धोरण प्रमाणे कार्य करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी कटीबद्ध असून शेतकऱ्यांना शासनमार्फत येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ घेऊन देणार व शेतकऱ्यांसाठी लवकरच शेती व पिक विषयक कार्यशाळेचे आयोजन करणार असल्याची भावना व्यक्त केली. या निवडीबद्दल सबाजी गागरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शहरातील कलात्मक कारंजे नष्ट होत असल्याबद्दल चिंता...!

अहिल्यानगर : शहराची सुरेख ओळख असलेली स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेली कलात्मक कारंजी या शहरात होती. त्यातील काही उखडून टाकली गेली. कारण विकास कामात अडसर होता या सुंदर कारंज्यांचा ... पुढे विकास झाला की नाही माहीत नाही... कोणता अडसर होता या सुंदर वास्तूचा हे ही कळले नाही. पण वास्तू मात्र नामशेष झाल्या.

एकेकाळी या शहरावर ज्यांनी प्रेम केले, या शहराला पोटच्या मुलाप्रमाणे जपले त्यांनी आपल्या कलात्मक दृष्टीने शहरामध्ये अनेक सुंदर वास्तू निर्माण केल्या व या शहराला सुंदर बनवले... या वास्तूंमध्ये अशा कारंज्यांचीही समावेश होता.(लक्ष्मी कारंजा १९३४)

ही कारंजी म्हणजे शहराची ओळख होती. आपल्या शहरात व्यापाऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातून, विविध शहरातून व्यापारी, नागरिक येथे येत असत. त्यावेळी दळणवळण यंत्रणा म्हणजे टांगा,

संगमनेर शहराला बदनाम करणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी

संगमनेर, (वार्ताहर) : माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराची ओळख राज्यामध्ये शांतता, सुरक्षितता, शैक्षणिक आणि प्रगतशील शहर म्हणून आहे. मात्र मागील आठ महिन्यांपासून काही विघातक प्रवृत्तींनी डोके वर काढले असून संगमनेरातील शांतता बिघडवण्याचे काम हे लोक करत असून बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे नागपंचमीचे शुभेच्छा फलक फाडून विकृत प्रवृत्तींनी पुन्हा डोके वर काढले आहे.

संगमनेर हे शैक्षणिक, सहकार, व्यापार, समृद्ध बाजारपेठ, सुरक्षित शहर म्हणून राज्यात ओळखले जाते. थोरात यांनी पायाभूत विकासाच्या सुविधा राबवताना संगमनेरला वैभवशाली बनवले. याचबरोबर हायटेक बसस्थानक, विविध वैभवशाली इमारती, निर्माण केल्या. शिक्षणाचे केंद्र म्हणून संगमनेर उभे राहिले. मेडिकल हब तयार झाले. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख निर्माण झाली. व्यापाऱ्यांची व नागरिकांची विश्वासाहता हे संगमनेरचे वैशिष्ट्य राहिले.

हायटेक बसस्थानकाच्या परिसरामध्ये फ्लेक्स बाजीने कहर केला असून यामुळे शहराचे विदुपीकरण झाले आहे. याबाबत सामान्य नागरिकांनी सातत्याने आवाज



उठवला आहे. आठ महिन्यांपासून काही राजकीय पक्षांचे फ्लेक्स संगमनेर बसस्थानक ते इजिनिअरिंग कॉलेज या हॅपी हायवेवर लोमकळत पडले आहे. त्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. दोन दिवसांपूर्वी वडगाव पान परिसरामध्ये थोरात यांच्या शुभेच्छांचा फलकाची काही विकृत प्रवृत्तींनी छेडछाड केली होती. यानंतर संगमनेर तालुक्यामध्ये वातावरण तापले. अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती.

मंगळवारी पुन्हा स्वामी समर्थ मंदिरा-जवळ माजीमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या शुभेच्छांचा अस-लेला फलक काही विकृत लोकांनी खराब केला. संगमनेर कोणत्या दिशेकडे चालले आहे याची चिंता आता संगमनेरातील नागरिकांना लागून राहिलेली आहे. असे खराब वातावरण कधीही नव्हते. मात्र विकृत प्रवृत्तींना पाठीशी घातले जात

मजुरास जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण

पाथर्डी, (वार्ताहर) :

तालुक्यातील कौडगाव आठरे येथील लक्ष्मण राजाराम माळी या दलित मजुरावर जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना दि. २४ जुलै रोजी घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी सुदर्शन आश्रुबा गिते आणि रामकृष्ण आश्रुबा गिते (रा. डोंगरवाडी, ता. पाथर्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी लक्ष्मण माळी (वय २८ रा. कौडगाव आठरे) यांनी

दिलेल्या माहितीनुसार, ते मजुरी

करून आपल्या पत्नी व तीन मुलांसह उदरनिर्वाह करत आहेत. दि. २४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अशोक त्रिंबक गिते याने त्यांना फोन करून करंजी ते पांढरीचापुल रोड, धारवाडी शिवार येथे एका हॉटेलजवळ बोलावले. तेथे पोहोचल्यावर आरोपी सुदर्शन आणि रामकृष्ण गिते यांनी त्यांना सरपंच उध्दव गिते यांच्या शेतात काम का करत आहात? असा सवाल करत दमदाटी केली.

माळी यांनी आपण केवळ

मजूर असल्याचे सांगून शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करत अपमानकारक शब्द वापरले आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता सुदर्शन गिते याने जवळचा दाग उचलून त्यांच्या कपाळावर मारून त्यास जखमी केले. दरम्यान अशोक गिते यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण माळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

महिला संघटनेची मागणी

डिगांवर टाकल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये त्या कचऱ्याचे विघटन होते आणि प्लास्टिक कागद याची माती होते व बाकी धातू तसेच राहतात. इको फ्रेंडली आहे त्यामुळे अशा प्रकारचा प्रयोग करावा, असा प्रस्तावही आम्ही पूर्वी आयुक्तांकडे दिला होता. तसेच काही शहरांमध्ये रिसायकलिंग प्लांट आहेत त्याची

माहिती सांगण्यात आली. मनपाचे घंटागाडीचे व्यवस्थित नियोजन असावे तसेच नारी भवन संदर्भात प्रस्ताव दिलेला आहे याची माहिती देण्यात आली. नगर शहरात प्रचंड प्रमाणांमध्ये बचत गट आहेत. त्यांना त्यांचे उपक्रम राबवण्यासाठी एक उत्तम जागा पाहिजे आहे याकरिता एक सुसज्ज नारी भवन असावे, असा प्रस्तावही करण्यात आलेला आहे. शहरातील महिलांची ही मागणी असल्यामुळे हा प्रस्ताव करण्यात आला होता. शहराला चांगल्या प्रकारे एक उजाळा यावा, स्वच्छ सुंदर व्हावे याकरिता असे क्लिनलीनेस ड्राईव्ह असावेत असेही गिल्डा म्हणाल्या.

चर्मकार समाजावतीने उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

अहिल्यानगर : चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने चर्मकार समाजाच्या विविध प्रश्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांनी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांना मिळण्यासाठी निधी उपलब्ध होण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

शासनाकडून चर्मकार समाजातील होतकरू व्यावसायिकांसाठी १ हजार कोटीची तरतूद आहे, मात्र ही रक्कम कमी पडत असून समाजाला न्याय मिळत नाही. कर्ज प्रकरण मंजूर होऊनही लाभार्थ्यांना रकमेचा धनादेश मिळत नाही. महामंडळाचे अनेक चांगल्या योजना असून, निधी नसल्याकारणाने त्याचा फायदा चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत.



कर्जतच्या नागेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

कर्जत, (वार्ताहर) : येथील प्राचीन आणि प्रसिद्ध असलेल्या नागेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली. सकाळपासूनच मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजला होता.

विशेषतः नवविवाहित दाम्पत्येही नवस फेडण्यासाठी आणि शुभ प्रारंभासाठी नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होती. यावेळी शिवलिंगावर दुग्धाभिषेक करण्यात आला आणि परिसर हर हर महाद-बच्या गजराने दमूमून गेला.

तसेच पारंपरिक प्रथेनुसार महिलांनी शेतामधील नागदेवतेची पूजा केली. कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये महिलांनी वारूळ पू-जनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली. श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक पूजन विधींनी संपूर्ण तालुक्याचा वातावरण भक्तिमय झाले होते.

मुलीच्या अपहरणास मदत करणारा अटकेत

राहुरी, (वार्ताहर) : अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यास मदत करणाऱ्या आरोपीस अटक केली. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.

दिनांक २९ जून रोजी फिर्यादीच्या राहत्या घरातून फिर्यादीची पिडीत मुलगी लिंग्राचे अमिष दाखवून पळवून नेले. याबाबतच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठण्यात २९ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्हाच्या तपासात मुख्य आरोपी प्रविण बाळासाहेब डोंगरे (रा. मल्हारवाडी ता. राहुरी) याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस लग्राचे अमिष दाखवून पळवून नेल्याबाबत तपासात निष्पन्न झाले असून आरोपी डोंगरे याला अल्पवयीन मुलगी पळवून नेण्याकरीता मदत करणारा त्याचा भाऊ अमोल बाळासाहेब डोंगरे (वय ३३ वर्षे रा.मल्ह-ारवाडी) यास तब्बल एक महिन्यांनी दिनांक २७ जुलै रोजी अटक करण्यात आली असुन त्यास न्यायालयाने ४ दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे.

टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : L15420PN1933PLC133303

नोंदणीकृत कार्यालय : पी. ओ. टिळकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र ४१३ ७२०.

कापीरट कार्यालय : ३ रा मजला, इंडस्ट्रिअल अरबुस सिलिंडिंग, चर्चगेट, मुंबई, महाराष्ट्र ४०० ०२०.

ई-मेल : investor@tilind.com, संपर्कस्थळा : www.tilind.com

दूरध्वनी : +९१ २२ २२८३७४६/४८; फॅक्स : +९१ २२ २२०४ ६९०४

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना आणि दूरस्थ ई-मतदान माहिती

१. जादारे सभासदांना सुविधे कषपात येते की, टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय प्रमाणवेळ्या अनुसार सकाळी १:३० वाजता व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दूरध्वन्य माध्यमे (ओएफडीएम) यांच्या माध्यमातून, विशेष सर्वसाधारण सभेचा सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुषंग घेण्यात येणार आहे, कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या सल्लुदीना अनुसार तसेच त्यासह लागू असलेल्या अन्य नियमांना अनुसारन आणि सामान्य परिषदक क्रमांक ४४/२०२०, ७७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, ०४/२०२२, ०३/२०२२, १०/२०२२, ०१/२०२३, आणि ०१/२०२३ दिवसांमितीत ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, आणि ०५ मे २०२२, २२ डिसेंबर २०२२, २५ सप्टेंबर २०२३ आणि ११ सप्टेंबर २०२२ यांच्या अनुसार (त्यांचा उल्लेख एमसीए परिषदेक असा करण्यात येतो) आणि सैबी परिषदक क्रमांक सैबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीअयआर/२०२१/१३३ दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ जे सैबी यांनी जारी केले आहे ("परिषदेक") यांच्या अनुसार विशेष सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएफडीएम यांच्या माध्यमातून घेण्यात तसेच सामाजिक टिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीलावाच येण्यास अनुमती देण्यात आली आहे. विशेष सर्वसाधारण सभेचे टिकाणे हे कंपनीचे नोंदीकृत कार्यालय म्हणजेच पी. ओ. टिळकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र ४१३ ७२० हे असणार आहे.

२. एमसीए परिषदकच्या अनुसार आणि सैबी परिषदकच्या अनुसार विशेष सर्वसाधारण सभेची सूचना कंपनी यांच्याकडून मंगळवार, दिनांक २९ जुलै २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असा सभासदांना पाठविण्यात आली आहे ज्या सभासदेचे ई-मेल तपाशील कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर पंजरेस (आर्टी)/डिपॉझिटी पार्टीसिस्टेस (टीपी) यांच्याकडे वट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार, दिनांक २९ जुलै २०२५ रोजी नोंदीकृत आहेत. त्याच प्रमाणे सूचनेच्या प्रत्यक्ष प्रति तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रति सभासदांना पाठविण्याची आवश्यकता एमसीए आणि सैबी परिषदकच्या अनुसार निवडित कषपात येत आहे.

३. विशेष सर्वसाधारण सभेची सूचना आणि स्पष्टीकणालाक विधान कंपनीचे सैकेनस्यळ www.tilind.com येथे तसेच स्टॉक एक्सचेंज सैकेनस्यळ म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे उपलब्ध करण देण्यात आली आहे. त्याची एक प्रत सेंट्रल डिपॉझिटी सर्व्हिसेस (डीएस) लिमिटेड (सीडीएसएल) यांचे सैकेनस्यळ www.evotingindia.com येथे उपलब्ध करण देण्यात येत आहे.

४. कंपनी कायदा २०१३ चे कसन १०८ च्या सल्लुदीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीअट (मॅनिकेट ईई एडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळेवेळी कषपात आलेल्या सूचनाय यांच्या अनुसार तसेच सर्वसाधारण सभेच्या संदर्भात ईन्व्हेस्ट्मंट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ डीईआ यांनी जारी केलेले सेक्रेटरीअल स्टेट्मेंट्स (एसएस-२) तसेच सैबी एनटीओआर अा कसन (१) आणि (२) च्या अनुसार विशेष सर्वसाधारण सभेचा सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांचे सभासदांना मतदान करण्यासाठी कंपनीच्या सभासदांना विशेष सर्वसाधारण सभेच्या आधी दूरस्थ ई-मतदान पद्धती तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दूरस्थ ई-मतदान सेवा उपलब्ध करण देण आहेत आणि त्या उद्देशासाठी सीडीएसएल यांनी सेवा इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा उपलब्ध करण देण्यासाठी वेळी आली.

सभासद आपला मतदानाचा हक्क विशेष सर्वसाधारण सभेच्या टिकाणाच्या व्हीनरिक अन टिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने बचावू शकतात.

५. ई-मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सूचना विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी.

ए. दूरस्थ ई-मतदान सुविधा खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध असणार आहे.

दूरस्थ ई-मतदान कालावधी प्रारंभ	रविवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १.०० वाजल्यापासून
दूरस्थ ई-मतदान कालावधी समाप्ती	मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५, संध्याकाळी ५.०० पर्यंत

ब. मतदान प्रमाणे नमूद कषपात आलेल्या काळापर्यंत कंपनीचे केवळ असे सभासद मतदान करू शकतात ज्यांच्याकडे कंपनीचे सभापण प्रमाणे दूरस्थ स्वरूपात याच डिस्ट स्वरूपात वट ऑफ तारीख रोजी नमूदकेच बुधवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी उपलब्ध आहेत असेच सभासद दूरस्थ ई-मतदानासाठी पात्र असतील.

त्यानंतर दूरस्थ ई-मतदान प्रारंभ मतदानासाठी सीडीएसएल यांच्याकडून वट कषपात वेईल. बरील प्रमाणे नमूद कषपात आलेली तारीख आणि वेळे अटवून गेव्यानंतर दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी अनुमती दिली जाणार नाही.

बी. सभासदांचे मतार्थिकाणे हे वट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी कंपनीच्या एकूण सभापण भांडवलास सभासदांकडे उपलब्ध असलेल्या सभापणांचा प्रमाणवर अवलंबून असतील. विशेष सर्वसाधारण सभेच्या दूरस्थाने देखील ई-मतदान सुविधा उपलब्ध करण दिली जाणार आहे. आणि असे सभासद जे विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या आधी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने हक्क बजावलेला नाही असे सभासद विशेष सर्वसाधारण सभेच्या दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावू शकतात. ज्या सभासदांनी यावे वट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिकात तसेच लागवारी मासिकाच्या वाढीत नोंदीकृत आहेत त्याच व्यक्ती विशेष सर्वसाधारण सभेच्या आधी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील.

सी. आली कोणतीही व्यक्ती जी विशेष सर्वसाधारण सभेची सूचना ई-मेलच्या माध्यमातून निर्मित कषपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे सभापण घेउन कंपनीची सभासद झालेली आहे आणि वट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे सभापण असतील तर अशी व्यक्ती helpdesk.evoting@cdsindia.com या पत्त्यावर विनंती पाठवून किंवा ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८४४२-४३ वा सीडीएसएल यांनी उपलब्ध करण दिलेल्या क्रमांकवर संपर्क साधून लॉग इन आवडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. जी व्यक्ती वट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद नाही त्याही वी सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे.

५. ज्या सभासदांकडे कंपनीचे सभापण प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिस्ट स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपल्या ई-मेल तपाशीलकी नोंदीली केलेली नाही किंवा ई-मेल तपाशील कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर पंजरेस/डिपॉझिटी पार्टीसिस्टेस यांच्याकडे अद्यावळ केलेला नाही त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील प्रमाणे नमूद केलेली प्रत्ये/माहिती ई-मेलच्या माध्यमातून investor@tilind.com येथे किंवा info@bhishhareonline.com येथे सादर करावीत जेकेकसन त्यांना ई-मेल तपाशील नोंदीकृत/अद्यावळ करणे सोपे होईल तसेच दूरस्थ ई मतदान पद्धतीने तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील आणि पासवर्ड प्राप्त करत वेईल.

■ कंपनीच्या दमती नोंद असलेले नाव

■ ई-मेल आणि मोबाईल क्रमांक

■ डीपीआयडी – कलावंत अर्थात, कलावंत माररर कोपी किंवा कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंटची कोपी (सममाण डिस्ट स्वरूपात असल्यास)

■ रोअर स्टॅटिफिकेटची प्रुव्हीत आणि मागील बाजूची स्कॅनची प्रत (प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेले रोअर्स)

■ पॅनकार्ड आणि आयातकार्ड यांची स्वयंसाक्षातीत प्रत

६. अशी व्यक्ती जी विशेष सर्वसाधारण सभेची सूचना निर्मित कषपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीची सभासद झालेली आहे आणि तिच्याकडे वट ऑफ तारीख रोजी कंपनीचे सभापण आहेत अशी व्यक्ती विशेष सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत २९ जुलै २०२५ मध्ये नमूद कषपात आल्यानुसार प्रक्रियेचे अवलंब करून लॉग इन आवडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते.

७. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणाऱ्या मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका असतील तर त्यांच्या संदर्भात श्री. राकेश टट्की, वॉरंथ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटी सर्व्हिसेस (सीडीएस) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५ वा मजला, मीरवॉन सुपर्समॉक, मयनलाल मिल कोर्टाडंगर, एन एन रोडो मॉर्ग, लोअर परळ (पू), मुंबई ४०० ०१३ यांच्याशी किंवा ई-मेलच्या माध्यमातून helpdesk.evoting@cdsindia.com किंवा ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८४४२- ४३ येथे संपर्क साधवा.

८. जादारे झालेले निकाल तसेच त्यासह छननी अधिकारी यांचा अहवाल अपबध यांनी जादारे केल्यानंतर किंवा त्यांनी लेखी स्वरूपात नियुक्त केलेले अन्य व्यक्ती यांनी जादारे केल्यानंतर कंपनीचे सैकेनस्यळ www.tilind.com येथे तसेच सीडीएसएल यांचे सैकेनस्यळ www.evotingindia.com येथे प्रकाशित कषपात येतील. आणि ते भांडवली बाजाराची सैकेनस्यळ www.bseindia.com येथे आणि www.nseindia.com येथे असेलत कषपात येतील.

संचालक मंडळाच्या आदेशाच्या अनुसार

सही/-

दिनांक : २९ जुलै, २०२५

स्थळ : मुंबई

मिनिट्टी वाच्यो/अ

कंपनी सेक्रेटरी आणि कषपातयन अधिकारी